

लॉकडाऊन मधील कालावधीत परराज्यातील असणारे स्थलांतरित मजुरांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी व परराज्यात असणारे राज्यातील स्थलांतरित मजुरांना महाराष्ट्रात परत आणण्यासाठी श्रमिक रेल्वे तिकीटाचे शुल्क मुख्यमंत्री सहाय्यता निधी मधून भरण्याबाबत...

महाराष्ट्र शासन

शासन निर्णय क्रमांक : डीएमयु-२०२०/प्र.क्र.१२/आव्यप्र-१

आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन,

महसुल व वन विभाग

मंत्रालय, मुंबई - ४०००३२

दिनांक : १० मे, २०२०

शासन निर्णय :

लॉकडाऊनमुळे राज्यात अडकलेल्या परराज्यातील स्थलांतरित मजुरांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी व परराज्यात असणारे राज्यातील स्थलांतरित मजूर यांना राज्यामध्ये परत येण्यासाठी काही अटी व शर्तीवर प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच यासाठी रेल्वे मंत्रालयाने श्रमिक रेल्वे देखील सुरू केलेल्या आहेत.

२. राज्यात अडकलेले स्थलांतरित मजूर परराज्यात जाण्यासाठी व परराज्यात अडकलेले राज्यातील स्थलांतरित मजूर राज्यात परत येण्यासाठी जे स्थलांतरित मजूर रेल्वे प्रवासाचे भाडे भरू शकत नाहीत, त्यांच्या रेल्वे प्रवास भाड्याची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून भरण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

३. सदर निर्णयाची अंमलबजावणी खालील कार्यपध्दतीनुसार करण्यात यावी:

१) श्रमिक रेल्वेने प्रवास करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने, गृह मंत्रालयाने व राज्य शासनाने विहित केलेल्या सर्व अटी व शर्तीची पूर्तता करणे आवश्यक राहिल.

२) राज्यात अडकलेले जे स्थलांतरित मजूर त्यांच्या राज्यात जाण्यास इच्छूक आहेत अशा मजुरांना त्यांच्या राज्यात पोहचविण्यासाठी पोलीस आयुक्तालयाच्या बाबतीत संबंधीत पोलीस उपायुक्त व इतर क्षेत्रासाठी जिल्हाधिकारी अथवा त्यांनी प्राधिकृत केलेले अधिकारी हे समन्वय अधिकारी राहतील. समन्वय अधिकारी यांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये अडकलेल्या व मुळ गावी जाण्यास इच्छूक असलेल्या स्थलांतरित मजुरांच्या नावाची यादी तयार करावी. यापैकी जे मजूर रेल्वे प्रवासाचे भाडे भरू शकत नाहीत

अशा मजुरांच्या प्रवासाच्या भाड्याची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधी मधून जिल्हाधिकारी यांचे कडे प्राप्त झालेल्या रक्कमेमधून जिल्हाधिकारी यांनी रेल्वेकडे भरावी.

३) याचपध्दतीने परराज्यात अडकलेले महाराष्ट्रातील स्थलांतरित मजूर राज्यामध्ये येण्यास इच्छूक असतील व रेल्वे प्रवासाचे भाडे भरण्याची त्यांची क्षमता नसेल अशा स्थलांतरित मजुरांना राज्यात परत आणण्यासाठी परराज्यातील संबंधीत जिल्हाधिकारी यांचेकडून प्राप्त झालेली यादी विचारात घेवून अशा मजुरांच्या रेल्वे प्रवासाच्या भाड्याची रक्कम जिल्हाधिकारी यांनी रेल्वेकडे भरावी.

४) वरील प्रयोजनासाठी जिल्हाधिकारी यांच्या बँक खात्यामध्ये मुख्यमंत्री सहाय्यता निधी मधून आवश्यक रक्कम NEFT द्वारे हस्तांतरित करण्यात येईल. सदर निधी ज्या प्रयोजनासाठी मंजूर करण्यात आला आहे त्याच प्रयोजनावर तो खर्च करण्यात यावा.

५) सदर सुविधा दिनांक १७.५.२०२० रोजी पर्यंत सुटणाऱ्या रेल्वे प्रवासासाठीच लागू राहिल याची नोंद घ्यावी.

६) सदर निधीमधून प्राप्त होणाऱ्या रक्कमेचे व खर्चाचे हिशोब मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाकडून विहित केलेल्या पध्दतीने ठेवण्यात यावेत.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

Ajij Mehta
(अजोय महता)

मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई.
२. मा.उपमुख्यमंत्री यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई.
३. मा. विरोधी पक्ष नेता (विधानसभा/विधान परिषद), विधानमंडळ सचिवालय, मुंबई.
४. महाराष्ट्र विधानमंडळाचे सर्व सन्माननीय विधान सभा/विधान परिषद सदस्य.
५. मा.मंत्री / राज्य मंत्री यांचे खाजगी सचिव.
६. अपर मुख्य सचिव /प्रधान सचिव /सचिव,सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभाग,मंत्रालय,मुंबई,
७. सर्व विभागीय आयुक्त,
८. सर्व पोलीस आयुक्त/ पोलीस अधिक्षक.
९. सर्व जिल्हाधिकारी,
१०. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) १/२, महाराष्ट्र, मुंबई/नागपूर.
११. महालेखापाल (लेखा परिक्षा) १/२,महाराष्ट्र,मुंबई/नागपूर.

१२. सहसंचालक, मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, मंत्रालय, मुंबई .
१३. मा. मंत्री(मदत व पुनर्वसन) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
१४. मा. राज्यमंत्री (मदत व पुनर्वसन) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
१५. वित्तिय सल्लागार व सहसचिव, मदत व पुनर्वसन प्रभाग, मंत्रालय, मुंबई.
१६. निवड नस्ती (कार्यासन- आव्यप्र-१).